

herum P. 4, 4, 29. Värtt. zu 3, 58. Schol. zu 59. — Vgl. पारिमुखिक, पारिमुख्य.

परिमूद्ध partic. praet. pass. von मुद्ध mit परि; davon nom. abstr. °ता *Einfältigkeit* und zugleich *Lieblichkeit* Ciç. 9, 32.

परिमूठ (wie eben); davon nom. abstr. °ता *Verwirrung* Ciç. 9, 70.

परिमूर्ति s. u. मूर् तु mit परि.

परिमृज् (von मृज् mit परि) adj. (nom. °मृज्) *abwaschend, reinigend*: कैस P. 8, 2, 36, Sch. Vor. 3, 134.

परिमृज् (wie eben) adj. dass.; s. तृन्.

परिमृश् partic. fut. pass. von मृश् mit परि P. 3, 1, 118, Sch. — Vgl. परिमार्श.

परिमेय (von मा mit परि) adj. *messbar, zählbar, gering an Zahl*: °पुरुषः सर Rāg. 1, 37. सैन्दैः Rāg.-Tar. 4, 414. अ° *unzählbar, unzählig* MBh. 1, 2455. 3125. 6, 185. 12, 8903. 13, 5257.

परिमेल (von मिळ् mit परि) m. *eine Zauberhandlung, bei der Urin umhergegossen wird*, Pāb. Gāb. 3, 6.

परिमेत्र (von मोत् mit परि) m. 1) *Loslassung, das Fahrenlassen*: ततः प्रसादयामास पुनरेव भगीरथः । गङ्गायाः परिमेत्रार्थं महोदेवमुमापतिम् ॥ R. Gor. 1, 45, 9. — 2) *Entleerung* Brīg. P. 2, 6, 8. — 3) *Befreiung, das Entgehen*: कर्णस्य परिमेत्रोऽत्र कुण्डलाभ्यां पुरुदरात् MBh. 1, 441 = 476. न तस्य परिमेत्रोऽस्ति पापारेष्विव किल्विषात् Cikshā in Ind. St. 4, 268. प्रलापाणाम् MBh. 9, 3192. सर्वाशुभानाम् von allem Unglück Tīrṣṇādīt. im ÇKDra. व्याधिः Suçr. 1, 3, 6. Kauç. 139.

परिमेत्रा (wie eben) n. 1) *das Ablösen* Suçr. 1, 18, 3. — 2) *Befreiung*: मुहूर्दः des Freundes Maķkha. 67, 19. दुःखस्य vom Schmerz MBh. 3, 14089. पापस्य 12, 4846.

परिमेट्र (von मुट् mit परि) n. *das Knacken*: भृशमवनामिताङ्गपरिमेट्र वाराह. Brh. S. = चटाचटाशब्द् Schol.

परिमार्ज (von मुष् mit परि) m. *Diebstahl, Entwendung* TS. 2, 5, 5, 1. 6, 1, 44, 5 (अ°). VARĀH. Brh. S. 94, 11. विषाणा° Rāg. 9, 62. स्वर्ग° *Beschlebung des Himmels* Hariv. 7284.

परिमोषक (wie eben) adj. *stehend* MBh. 3, 12850.

परिमोषिन् (wie eben) adj. dass., subst. *Dieb, Räuber* H. 382. HALĀJ. 2, 183. Çat. Br. 11, 6, 8, 11. 13, 2, 4, 2. 14, 6, ११, २३.

परिमोहन (vom caus. von मुहूर् mit परि) n. *das Bothören, Bestreichen*: धात्रैव किं त्रिङगतः परिमोहनाय सा तिर्मिता Kāurap. 38.

परिमोहिन् (von मुहूर् mit परि) adj. *verwirrt* P. 3, 2, 142. Ciç. 15, 110.

परिमोहित् (vom folg.) n. *das Einfallen, Einsinken, Schwinden* Suçr. 1, 118, 7.

परिमोहिन् (von मुहूर् mit परि) 1) adj. *fleckig* Suçr. 2, 917, 15. — 2) m. (sc. लिङ्गानाश) *eine best. Krankheit der Augenlinse* Suçr. 2, 317, 18. 342, 12.

1. परियज् (प° + यज्) m. *eine begleitende (vorangehende oder folgende) Handlung in der Liturgie, Nebenceremonie* Kāt. Ça. 14, 1, 9. Çāñk. Ça. 15, 1, 9.

2. परियज् (wie eben) adj. *eine begleitende Handlung in der Liturgie* —, *eine Nebenceremonie bildend* Kāt. Ça. 22, 10, 9. 12. 15.

परियाणा n. nom. act. von या mit परि Kāt. zu P. 8, 4, 29. Vgl. पर्याणा.

परियाणि (wie eben) f. s. अ°.

परियाणीय partic. fut. pass. von या mit परि Kāt. zu P. 8, 4, 29.

परियोग (von युज् mit परि) m. = पलियोग P. 8, 2, 22, Värtt. 1.

परियोग्य m. pl. N. pr. einer Schule Ind. St. 3, 275.

परिरक्तक (von रक् mit परि) nom. ag. *Hüter*: गवाम् MED. sb. 36.

परिरक्ता (wie eben) 1) nom. ag. (f. रु) *Hüter, Beschützer*: भक्तानाम् HARIV. 3272. — 2) n. *das Hüten, Erhalten, Beschützen, Inachtnehmen, Retten* MBh. 4, 62. R. 3, 19, 21. Suçr. 1, 128, 15. सर्वस्यास्य M. 7, 2. अमृतस्य MBh. 1, 1434. एवंविधस्य कायस्य Rāgā-Tar. 4, 283. PānKAT. ed. orn. I, 211. ज्ञानस्य MBh. 16, 234. R. 6, 22, 10. ज्ञासंघविनाशं च राजां च परिरक्ताम् *Rettung* MBh. 2, 673. मन्त्रस्यापरिरक्ताम् *das Verrathen* 242. *das Stichhüten, Sichinachtnnehmen*: °कृत Suçr. 1, 90, 1. अ° 2.

परिरक्ताणीय (wie eben) adj. zu hüten, zu erhalten: शङ्के स्त्रितापे पुवतिः परिरक्ताणीया Udbhāta im ÇKDra. u. परेशङ्कनीय. (अर्थाः) लव्या: परिरक्ताणीयाः PānKAT. ed. orn. 3, 14.

परिरक्ता (wie eben) f. *Hüting, Erhaltung*: प्रजानाम् M. 3, 94. प्राणानाम् 10, 106.

परिरक्तितर् (wie eben) nom. ag. *Hüter, Erhalter, Beschützer* PānKOP. 2, 9. सोमस्य MBh. 1, 1473. धर्मस्य 12, 1138. R. 4, 1, 15 (16 Gor.). अशिष्टानो नियता हि शिष्टानो परिरक्तिता MBh. 1, 6845. लोकानाम् 4, 2274. R. 1, 6, 4. R. Gor. 2, 14, 5.

परिरक्तितव्य (wie eben) adj. zu hüten, geheimzuhalten: लत्सनिधी यत्कथेत्पतिस्ते यद्यप्यगुह्ये परिरक्तितव्यम् MBh. 3, 14717.

परिरक्तित्वं (von परिरक्ति, partic. praet. pass. von रक् mit परि) adj. *hürend, beschützend*; mit dem loc. gaṇa इष्टादि zu P. 5, 2, 88.

परिरक्तित् (von रक् mit परि) adj. *hürend*: स्वराष्ट्रं° MBh. 1, 6969. स्वसैन्य° 7, 3907.

परिरक्तित्व (wie eben) adj. zu hüten, zu bewahren, geheimzuhalten: गरिद्यमिदं तावदचः पार्थस्य MBh. 6, 4921. मन्त्रः R. 5, 81, 13.

परिरक्तित् (von रक् mit परि) n. *ein best. Theil des Wagens* AV. 8, 8, 22. °स्थाय f. dass. MBh. 8, 1487.

परिरक्तित् (von रक् mit परि) m. *Umarmung* AK. 3, 3, 80. R. Gor. 2, 103, 22. PRAB. 9, 1, 58, 3. GIT. 4, 4. अनेकानारी° 1, 87. पद्माप्योधती° 25. परी° H. 1307. BHAR. Dvibōpak. ÇKDra. GIT. 5, 7, 10, 10. PRAB. 12, 2.

परिरक्ताणा (wie eben) n. *das Umarmen, Umarmung* HALĀJ. 2, 418. Verz. d. Oxf. H. 171, b, 3 v. u. GIT. 1, 33. 7, 14, 12, 15. कृत° 2, 13. किं पुरोव ससंघमं परिरक्ताणा न ददासि 3, 8.

परिरक्तित् (von परिरक्ति) adj. am Ende eines comp. *umspannt, umgürtet*: वर्तमानकाञ्चिकलापपरिरक्तित् नितप्लविम्बम् Brhāc. P. 3, 28, 24.

परिरक्तक nom. ag. von रक् mit परि P. 3, 2, 146.

परिरक्तित् desgl. P. 3, 2, 142.

परिरक्तित् (von रक् mit परि) adj. *umkreischend, umschwatzend*; m. *Bezdämonischer Wesen*: श्रान्तिवाद्या परिरक्ताणांसु च व्यातिष्ठते रथमृतस्य तिष्ठसि RV. 2, 23, 3. ब्रह्मस्तपे विपरिरक्तित् रथै 14. परिरक्तित् Padap.

परिरक्तित् (wie eben) adj. *einfüsternd, beschwatzend*: यमराते पुरोद्धसे पुरुषे परिरक्तित् AV. 5, 7, 2. ये वृशाणा अदानाय वर्दति परिरक्तित्: 12, 4, 51.

परिरक्तित् (von रक् mit परि) m. *Hemmung, Zurückhaltung*: भूतवक्ष-